

### Quick Heal Technologies Ltd.

Regd. Office: Solitaire Business Hub, Office No. 7010 C & D, 7th Floor, Viman Nagar, Pune 411014. India.

Ref. No.: QHTL/Sec/SE/2024-25/29

August 15, 2024

To, The Manager, Corporate Services, BSE Limited, 14<sup>th</sup> floor, P J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Ref: Security ID: QUICKHEAL Security Code: 539678 To, The Manager, Corporate Services, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Symbol: QUICKHEAL Series: EQ

Dear Sir/Madam,

## Subject: Submission of Public Notice Advertisement in Newspaper regarding 29<sup>th</sup> Annual General Meeting (AGM).

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, please find enclosed copies of public notice advertisement in newspaper published in Financial Express and Prabhat on August 15, 2024 regarding the following:

- a. The 29<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 6, 2024 at 4.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM);
- b. Notice to members for updating their bank details, e-mail addresses, income tax forms for availing tax exemptions/deduction of tax at lower rates.
- c. Remote e-voting/ e-voting facility offered to the members for the 29<sup>th</sup> Annual General Meeting and other matters as required under MCA Circular.

This is for your information and records.

Sincerely, For Quick Heal Technologies Limited

Vikram Dhanani Compliance Officer

+91 20 66813232 | www.quickheal.com

#### THURSDAY, AUGUST 15, 2024

.

1

Date: 14.08.2024 lace: Kolkata

callsoft

Realize Your Ideas

Work CIN

#### **FINANCIAL EXPRESS**

**Quarter Ended** 

30.06.2024 30.06.2023

(Un-audited)

40.18

40.18

29.29

29.29

624.82

0.47

Satnam Singh Managing Director & CFO DIN: 09526002

Un-audited)

1,703.2

68.7

68.77

49.89

49.89

624.82

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 14th August 2024. The above results for the quarter ended on 30th June 2024 have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" (Ind AS 34), prescribed under Section 133 of the Companies Art 2013 predwith clare the preserved in the companies of the

Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

The Company has a single reportable segment for the purpose of Ind AS-108

KRYSTAL

**Krystal Integrated Services Limited** 

(Formerly known as Krystal Integrated Services Private Limited) Registered Office Address: Krystal House 15A 17, Shivaji Fort CHS, Duncans Causeway Road, Mumbai - 400 022, Maharashtra, India Tel: 022-4747 1234 Website: www.krystal-group.com Email: company.secretary@krystal-group.com CIN: L74920MH2000PLC129827

NOTICE TO THE MEMBERS FOR THE TWENTY THIRD ANNUAL GENERAL

MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND INFORMATION REGARDING RECORD DATE FOR FINAL DIVIDEND

The Twenty Third Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, September 16, 2024 at 2.30 p.m. IST through VC/OAVM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013

and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and

Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business set forth in the Notice of the AGM.

For and on behalf of Prabhhans Industries Limited (Formerly known as Sea Gold Infrastructure Limited)

(Rs.In Lakhs)

Year ended

31.03.2023

(Audited)

5,249.60

206.94

206.94

135.93

135.93

624.82

114.55

2.18

**PRABHHANS INDUSTRIES LIMITED** (FORMERLY KNOWN AS SEA GOLD INFRASTRUCTURE LIMITED) CIN: L70200TG1993PLC016389

Regd. Office: Plot No.270E/A, MCH No.985 Road No.10, Jubilee Hills, Hyderabad, Telangana – 500033, India Corporate Office: House No. 248, Karta Ram Gali Ghass Mandi, Chaura Bazar Ludhiana, Punjab – 141008, India Website: www.prabhhansindltd.in, **Email:** seagoldacqa@gmail.com **EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024** 

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the perio

(before Tax, Exceptional and/o Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptiona

and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and,

the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

Reserves (excluding Revaluatio

Reserve) as shown in the Balanc Sheet of the previous year

Earnings Per Share (of R 10/- each) (for continuing an discontinued operations) -

or Extraordinary items) Total Comprehensive Income fo

Income (after tax)] Equity Share Capital (Face Value

Rs 10- each)

1. Basic 2. Diluted

ate: 14.08.2024 ace: Ludhiana

tes

50	atement of Un-audited Financial Resu	Its for the Firs	t Quarter ended	June 30, 2024 ( Rs. IN LACS )
Sr.	Particulars	Current Quarter Ended	Preceding 3 months ended	Corresponding three months ended in the Previous Year
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023
-	A CONTRACTOR OF THE REAL OF TH	Un-audited	Un-audited	Un-audited
1.	Total income from Operations		1,589.06	
2.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (Before Exceptional and/or Extraordinary items)	(14.99)	4.15	(9.10)
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(14.99)	4.15	(9.10)
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (Exceptional and/or Extraordinary Items)	(15.23)	2.44	(9.10)
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other comprehensive Income (After Tax)	(15.23)	2,44	(9.10)
6.	Reserve (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balarace sheet of the previous year		a state of the second	
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	(0.08)	0.01	(0.05)
	(a) Basic (b) Diluted	(0.00)		(0.00)

2				(₹ in lakhs)
)	Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
	Total income from operations (net) Net Profit/ (Loss) for the quarter(before Tax, Exceptional and/or Extraordinary	81.65	0.21	37.96
	Items) Net Profit/(Loss) for the quarter before tax(after Exceptional and/or	(2.87)	(2.23)	1.93
	Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and/or	(2.87)	(2.23)	1.93
	Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(2.87)	(2.23)	1.43
	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of ₹ 5/- each)	(2.87) 46.77	(2.23) 46.77	1.43 46.77
	Basic : Diluted :	(0.31) (0.31)	(0.24) (0.24)	0.15

Vishal Kumar Shar DIN : 07310

9444 860 882

(Rs.in Lakhs

L RESULTS

Managing Direc

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 [Regulation 52(8), read with regulation 52(4) of SEBI (LODR) Regulations, 2015] Quarter Quarter Previous Year									
SI. No.	Particulars	ending June 30, 2024 ( Rs. In Lakhs)	ending June 30, 2023 ( Rs. In Lakhs)	ended on Mar 31, 2024 (Rs. In Lakhs					
1	Total Income from Operations	8,135.13	6,987.19	30,562.49					
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/		The Provent						
	or Extraordinary items #)	567.91	615,56	3,017.42					
3	Net Profit/ (Loss) for the period								
	before tax (after Exceptional and/ or Extraordinary items #)	567.91	615.56	3,017.42					
4	Net Profit/ (Loss) for the period after	007.01	015.50	5,017.42					
	tax (after Exceptional and/ or	Ser.		1 29-7					
	Extraordinary items) Exceptional and/ or Extraordinary items #)	437.81	455.93	2 202 07					
5	Total Comprehensive Income for the	437.01	400.95	2,302.87					
	period [Comprising Profit/ (Loss) for								
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	427.04	455.00	2 202 05					
6	Paid up Equity Share Capital	437.81 20,540.09	455.93 20,540.09	2,302.87					
7	Reserves (excluding Revaluation		- Made main a	1817 1000					
8	Reserve) Securities Premium Account	4,079.10	2,820.62	4,667.44					
9	Net worth	25,917.86	1,298.68 24,659.38	1,298.68					
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	1,58,805.08	1,39,280.81	1,60,604.92					
11	Outstanding Redeemable								
12	Preference Shares Debt Equity Ratio	Nil 6.13	, Nil 5.65	Ni 6.06					
-	Earnings Per Share (Rs.)	0.10	0.00	0.00					
13	1. Basic:	0.21	0.24	1.14					
14	2. Diluted: Capital Redemption Reserve	0.21 Nil	0.24 Nil	1.14 Ni					
15		NA	NA	NA					
16	and the second	0.14	0.05	0.19					
17	Interest Service Coverage Ratio	1.14	1.16	1.19					
	ceptional and/ or Extraordinary items adjusted in the s, whichever is applicable.	Statement of Profit and	Loss in accordance v	with Ind AS Rules/ A					
	er disclosures in compliance wi ulations, 2015 for the guarter ended		52(4) of the	SEBI (LODF					
SI. No.	Particulars			Quarter ender June 30, 2024					
1	Debt equity ratio	And the second		6.13					
2	Debt service coverage ratio			0.13					
3	Interest service coverage ratio			1.14					
4	Outstanding redeemable preference sha Capital redemption reserve/Debenture r			Nil Not Applicable					
6	Net worth (Excl. revaluation reserve)		Rs. 25	,917.86 Lakhs					
	Net profit /loss after tax EarningS Per Share (Basic & Diluted)		Rs.	437.81 Lakhs 0.21					
9	Current Ratio	THE REPORT	-	3.29					
10	Long term debt to working capital			1.34					
	Bad debts to account receivable ratio Current liability ratio			Nil 0.20					
13	Total debt to total assets	and the second second		0.86					
	Debtors turnover Inventory turnover			Nil					
16	Operating Margin (%)			Nil 6.84%					
17	Net profit Margin (%) Sector specific equivalent ratios, as a	5.5		5.27%					

KLM AXIVA FINVEST LIMITED

Registered Office: Plot No. 39, Door No. 8-13, 1st Floor, Ashoka Complex,

) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s)(www.bseindia.com) and the listed entity (https://www.klmaxiva.com/)

Date: August 13, 2024

Place: Ernakulam

Sd/ Shibu Thekkumpurathu Varghese Whole-Time Directo (DIN: 02079917)

For KLM Axiva Finvest Limited

**Quick Heal Quick Heal Technologies Limited** 

CIN: L72200MH1995PL C091408

Registered Office: 7th Floor, Solitaire Business Hub (Previously Known as Marvel Edge) Office No.7010 C & D, Viman Nagar, Pune, Maharashtra 411014 Tel: +91 (20) 6681 3232; E-mail: cs@quickheal.co.in; Website: www.quickheal.co.in PUBLIC NOTICE 29" ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER

The Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 will be sent through electronic mode to all those members whose email ids are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent (RTA) / Depositories / Depository Participants. The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will also be available and the Annual Report for the Financial Year 2023-24 will also be available on the Company's website at <u>www.krsytal-group.com</u> and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and the National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and on the website of NSDL at <u>https://evoting.nsdl.com</u>. Members can attend the AGM through VC/OAVM facility only or view the live AGM at <u>https://evoting.nsdl.com</u>. The detailed instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. of the Companies Act, 2013. Members holding shares in physical form, who have not registered their e-mail address may get their email address and mobile number registered their e-mail address may get their email address and mobile number registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by furnishing Form ISR-1, Form ISR-2 and SH-13 (available on the Company's website at <u>www.krsytal-group.com</u>) along with the necessary attachments mentioned in the said forms to Link Intime India Private Limited at C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai -400 083. Shareholders may also email the duly filled forms to <u>mt.helpdesk@linkintme.co.in</u>. Members holding shares in dematerialised form are requested to contact their Depository Participants, for updating their e-mail address and mobile number. This will enable the shareholders to receive electronic copy of the Annual Report for FY 2023-24 and the AGM Notice.

-	Ended	ended	months ended in the Previous Year	No	Particulars	30.06.2024 (Unaudited)	30.06. (Unau
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	1	Total income from operations (net)	81.65	
	Un-audited	Un-audited	Un-audited	2	Net Profit/ (Loss) for the quarter(before Tax, Exceptional and/or Extraordinary	ent. A Hill of	and set of
		1,589.06			Items)	(2.87)	C Y
Before	(14.99)	4.15	(9.10)	3	Net Profit/(Loss) for the quarter before tax(after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.87)	
(After	(14.99)	4.15	(9.10)	4	Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.87)	
ax s)	(15.23)	2.44	(9.10)	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	. '	
fter er Tax)	(15.23)	2,44	(9.10)	67	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of ₹ 5/- each)	(2.87) 46.77	
shown s year	-	-			Basic : Diluted :	(0.31) (0.31)	
	(0.08)	0.01	(0.05)	the	DTES: a) The above is an extract of the del Stock Exchanges under Regulation quirements) Regulations, 2015. The full fo	33 of the SEBI	(Listing
L	1			on	the websites of the Stock Exchange an	nd the listed entity	/ i.e. Em
ler Re	gulation 33 , 2015. The	st Quarter ended of the SEBI (Lis full format is	sting and other also available	VVE	obsite: www.patnaelectricsupplycompany.	For and on I	behalf of NA ELEC
			ro Infratech Limited Puja Jain Company Secretary)		te : August 14, 2024 ce : Kolkata		
flo,	Greeta To 2300TN1	ower, Indust 992PLC022	trial Estate, F 135	Peru	RE COMPANY LIN ngudi, OMR Phase 1, Chenn E-mail: investor@calsoftgi ONSOLIDATED AND STAND	nai - 600 096 roup.com	Ph:
	EA	TRACT OF S	(UNAUDITE	ED) F	OR THE QUARTER ENDED J	une 30, 2024	

		Standalone			Consolidated			
SI.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	
(heard)		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total Income from operations (net)	107.63	100.59	98.49	107.63	100.59	98.49	
2	Net Profit / (loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	23.42	20.95	20.84	23.42	20.95	20,84	
3	Net Profit / (loss) for the period (before tax, exceptional items and/ or extraordinary items)	23.42	20.95	20.84	23.42	20.95	20.84	
4	Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	17.33	15.02	20.84	17.33	15.02	20.84	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17.33	15.02	20.84	17.33	15.02	20.84	
6	Paid-up Equity Share Capital	154.57	154.57	154.57	154.57	154.57	154.57	
7	Earnings Per Share (of Rs.10/- each)			an original treests	more card		101101	
100	1. Basic	0.11	0.10	0.13	0.11	0.10	0.13	
N. COLOR	2. Diluted	0.11	0.10	0.13	0.11	0.10	0.13	

For California Software Company Limited

Place: Chennai Date: 14.08.2024

Place: Chennai Date : 14.08.2024					1943		aging Dire	otor & CEO - 01608150
A	nto	indust	ries lim	ited	ation in the		1	21 1 ×
Not the second	Regd. Office:	149, B.T. R	and the second se	hati, Kolkata-				
EXTRACT OF STATEMENT OF UN-	AUDITED FIN	VANCIAL R	ESULTS FO	OR THE QUA	RTER END	ED 30TH JU	NE, 2024	
	oles saturd	and deter the	Real Provide State	的人的人名	1.191年、小田田	i Rusia	(	Rs in lakhs)
PARTICULARS		STAN	DALONE		CONSOLIDATED			
		Quarter En		Year Ended	Q	uarter End	ed	Year ended
			30.06.2023		31.03.2024	30.06.2023	31.03.2024	31.03.2024
	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
Total income from operations (net)	676.44	1290.23	1232.10	4264.89	916.11	1540.36	1478.87	5287.21
Net Profit/loss for the period (before Tax,	· Sector Bally Com		S. Carrowski					
Exceptional and/or Extra-ordinary items)	70.63	102.72	263.37	259.28	189.77	275.53	412.74	953.58
Net Profit/loss for the period (before Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	70.63	102.72	263.37	459.28	189.77	(205.78)	412.74	672.28
Net Profit/loss for the period (after Tax, after	State States	D	State of a state of a	a she was the state of the	Million and the state of the	A STATE OF THE STA	A state of the second second second	alexed when participation in previous

Exceptional and/or Extra-ordinary items)	44.42	89.92	198,25	458.75	152.27	(261,18)	347.62	506.01
Total Comprehensive Income for the period	A THE REAL PROPERTY AND	00.0L	.00.20	-30.75	132.21	(201.10)	047.02	506.01
(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							San States	
and other Comprehensive income (after tax)	452.82	377.83	450.13	1330.01	560.67	26.83	599.50	1377.27
Equity Share Capital	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40
Reserves (excluding Revaluation Reserve) as	Carlo State State	1	COLUMN ?		Contraction of the second	West and the state		1101110
shown in the Audited Balance Sheet	1			· · · · · · · · · · · · · · · · · · ·	3.600 1.982.4.		a supra a supr	
of the previous year			-	6206.74	100000000		-	9066.70
Earnings Per Equity Share	Carl and a state of the second				and the second se		and the second second	0000.10
(par value of Rs. 10 each)	and the second se		AN JUNE OF		States of States of States	3-12-0		
Basic:	0.37	0.75	1.66	3.84	1.27	(2.19)	2.91	4.24
Diluted:	0.37	0.75	1.66	3.84	1.27	(2.19)	2.91	4.24

#### Notes:

The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 14th August, 2024. The full format of the quarter ended Financial Results are available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed (www.bseindia.com/www.cse-india.com) and on the Company's website i.e., www.ntcind.com.

For and on behalf of the Board

Dr. Mahalingam Vasudevan

Place : Kolkata Date: 15th August, 2024

**Avijit Maity** Managing Director DIN: 10456050



Registered Office : 301, 3" Floor, 'Dosti Pinnacle', Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India Tel. + 91 22 41114777, Website : www.sequent.in, Email : investorrelations@sequent.in

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

	A STATE OF THE PARTY OF THE PAR	and the second states and	Further have have been	(₹ in Millions)
Particulars	3 months ended 30-Jun-2024	Preceding 3 months ended 31-Mar-2024	Corresponding 3 months ended in previous period 30-Jun-2023	Previous year ended 31-Mar-2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from operations	3,902.10	3,612.00	3,332.10	13,697.30
Profit / (loss) before tax and exceptional items	120.00	73.50	(321.70)	(372.60)
Profit / (loss) before tax and after exceptional items	120.00	26.40	(556.80)	(546.50)
Profit / (loss) after tax	. 90.60	12.70	(346.80)	(296.20)
Total comprehensive income / (expense), net of tax	(217.30)	(204.20)	(676.60)	(947.70)
Equity share capital	499.00	498.90	498.90	498.90
Other equity	and the state of the state	a contraction and	General siles in	6,066.70
"Earnings per equity share:(face value of ₹ 2 each) (not annualised)"	二日 「「「「「「」」」	and the second second	No. Contraction	the total second
Basic (in ₹ )	0.26	(0.04)	(1.40)	(1.44)
Diluted (in ₹ )	0.26	(0.04)	(1.40)	(1.44)
SUMMARIZED UNAUDITED STANDALONE FINANCIAL	RESULTS FOR THE QUAI	RTER ENDED 3	D JUNE 2024	(₹ in Millions)
Particulars	3 months ended 30-Jun-2024	Preceding 3 months ended 31-Mar-2024	Corresponding 3 months ended in previous period 30-Jun-2023	Previous year ended 31-Mar-2024
Devenue from a section	Unaudited	Audited	Unaudited	Audited

	ondunica	Aduited	Unauuneu	Auditeu
Revenue from operations	576.70	367.70	404.20	1.685.20
Profit / (loss) before tax and exceptional items	60.50	41.00	(27.80)	60.20
Profit / (loss) before tax and after exceptional items	60.50	41.00	(90.30)	(2.30)
Profit / (loss) after tax	45.00	37.60	(68.00)	6.30
Total comprehensive income / (expense), net of tax	44.90	37.50	(68.00)	6.60

Notes

The above information has been extracted from the detailed financial results for the quarter ended 30 June 2024 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The full format of the financial results for the quarter ended 30 June 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) an Company's website (www.sequent.in).

#### Place : Thane Date : 14 August 2024

For SeQuent Scientific Limited Sd/ Rajaram Narayanar Managing Director

1

#### VIDEND AND REMOTE **E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Friday, September 06, 2024 at 04.00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"). The AGM is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the applicable Circulars, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India ("SEBI"). Companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without physical presence of the Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business set forth in the Notice of the AGM dated July 26, 2024.

In Compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report will be to all the Members whose email IDs are registered with the Company, Depository Participant(s). The Annual Report for the financial year 2023-24 will be available from the Company's website www.quickheal.co.in under the "Investors" section, on the website of Stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Link Intime India Pvt. Ltd.(Link Intime) at: https://instavote.linkintime.co.in.

The Board of Directors has proposed a Final Dividend of Rs. 3.00/- per Equity Share of face value of Rs. 10.00/- each for the Financial Year 2023-24, subject to the approval of Members. Members whose name appears on Registers of Members as on Friday, August 30, 2024 i.e. Book Closure/ Record Date, dividend will be paid to them within statutory timelines. Book Closure will start from August 31, 2024 to September 06, 2024 for purpose of Dividend.

Remote e-voting: As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice convening the AGM. Company has engaged Link Intime to provide the facility of remote e-voting to the members and facility to the members participating in the AGM through VC/AOVM through Link Intime system - https://instavote.linkintime.co.in. The detailed instructions for remote electronic Voting (e-voting) are given the Annexure - 6 to the Notice of the AGM. Members holding shares in physical form or dematerialized form, as on the cut-off date (August 30, 2024), may cast their votes electronically on the businesses set forth in the Notice of the AGM through electronic voting system of Link Intime as mentioned above. All Members are hereby informed that:

- The businesses as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- 2. The remote e-voting shall commence on Tuesday, September 03, 2024 at 12:01a.m.
- The remote e-voting shall end on Thursday, September 5, 2024 at 05:00 p.m. (IST); 4. The remote e-voting shall not be allowed beyond September 5, 2024, 05:00 p.m.
- 5. The facility for voting through "e-voting system" shall be made available at the AGM and the Members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting, shall also be eligible to exercise their right to cast their vote in the meeting;
- 6. The Members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting;
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. August 30, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting or through "e-voting system" at the AGM.
- 8. The manner of voting remotely for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the notice of the AGM. The details will also be available on the website of the company. Members are requested to visit www.quickheal.co.in to obtain such details.
- . Members who have not registered their email address and/or any person, who acquires the shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. August 30, 2024 may obtain the Login ID and Password by sending a request to enotices@linkintime.co.in.

For any queries/grievances, in relations to remote e-voting, attending AGM, updating KYC and Bank dtails Members may contact the Link Intime at enotices@linkintime.co.in. The Members who require technical assistance to access and participate in the meetin through VC may contact the helpline number: 020 26160084, 022 4918 6000 and 022 49186175.

For Quick Heal Technologies Limited

Kailash Katkar (DIN: 00397191)

Chairman & Managing Director

Sd/-

Place: Pune Dated: August 13, 2024

(1)

Members will have an opportunity to cast their vote(s) remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialised mode, physical mode and members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for e-voting will ilso be provided during the AGM. Members attending the AGM, who have not cast their votes through remote e-voting; will be able to vote during the meeting.

The Board of Directors at its Meeting held on May 27, 2024 has recommended a Final Dividend of Rs. 1.50/- per share of face value of Rs. 10 /- each for the year ended March 31, 2024. The Company has fixed Monday, September 02, 2024 as the Record Date to determine the Members entitled to receive the proposed Final Dividend. The Final Dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid electronically to members who have updated their bank account details for receiving dividend through electronic means.

SEBI vide its Master Circular No. SEBI/HO/MIRSD/ POD-1/P/CIB/2024/37 dated May 7, 2024, has mandated that, with effect from April 1, 2024 dividend to security holders who are holding securities in physical form shal be paid only through electronic mode. Such payment shall be made only after the shareholders furnish their PAN, contact details (postal address with PIN and mobile number), bank account details & specimen signature ("KYC") and choice of Nomination. As per the aforesaid SEBI Circular, members holding securities in physical form may note that any future dividend payable against their shareholding would be withheld if their KYC and choice Nomination are not updated with the RTA. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their bank details with their Depository Participants, in case the shares are held in dematerialised mode and with Link Intime India Private Limited, in case the shares are held in physical mode

Pursuant to the Income Tax Act, 1961, dividend income is taxable in the hands of members and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to members at the prescribed rates. Further the provisions of Section 206AB of the Income Tax Act, 1961 requires the Company to deduct tax at higher rates (twice the specified rate) for "Specified Person" as defined under the provisions of the said section.

To enable compliance with respect to TDS, members are requested to complete and/or update their residential status, PAN, Category with their Depository Participants for shares held in demat mode or in ca eld in physical form with the Company/Registrar and Share Transfer Agent Shareholders are requested to upload TDS related documents on the link https://liiplweb.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html latest by 05.00 p.m. IST on August 22, 2024.

The TDS rate would vary depending on the residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company. Accordingly, the above referred Final Dividend will be paid after deducting TDS as applicable.

This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the applicable circulars of the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India.

The Astronomy State	For Krystal Integrated Services Limited (Previously known as Krystal Integrated
A Good and a state of the state	Services Private Limited) Sd/-
a second s	Stuti Maru
Place: Mumbai Date: August 14, 2024	Company Secretary & Compliance Officer Membership No.: A45257

PUNE

निवडणुकीत

नुकत्याच झालेल्या लोकसभा

शेतकऱ्यांमुळे पराभव पत्करावा

लागल्याने आणि त्यांना पैसे देऊन

विधानसभा निवडण्कीत ते परत

जिकता येईल, असे वाटल्यामुळेच

राज्य सरकार महिला आणि

महिला आणि

# सरकारवरच्या टीकेमुळेच पतीला आयकर नोटिस कर्नाटकातील हमी योजनांतून श्रीमंतांना वगळ

सोलापूर दि. १४ - राष्ट्रवादीच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी जाहीर सभांमध्ये सरकारवर टीका केल्यामुळेच त्यांच्या पतींना वारंवार प्राप्तिकराच्या नोटिसा पाठवल्याचा आरोप केला. सुळे यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले

#### जाहीर नोटीस

तमाम जनतेस ही जाहीर नोटीस देण्यात येते की आम्ही मे. तिरुपती स्काय स्क्रॅपर्स त्यांचे भागीदार श्री राजेश के. गोयल (यापुढे याचा उल्लेख मालक असा केला जाईल) यांचे खाली हस्तांतरणीय विकसन हक अशा शिर्षकाच्या परिशिष्टात नमूद केलेले हस्तांतरणीय विकसन हक यांचा शोध घेत आहोत. मालकांनी सदर टीडीआर चे निर्वेध, बोजारहीत, निजोखमी मालकीहक त्यांचेकडे आहेत असा निर्वाळा दिलेला आहे

आमचे अशील सदर टीडीआरचा सदर मालकांशी व्यवहार करु इच्छित आहेत आणि त्यासाठी आम्ही त्यांचेकडे सदर टीडीआरचे निर्वेध, बोजारहीत, निजोखमी अधिकार आहेत किंवा नाही याचा तपास करीत आहोत

कुणीही व्यक्ती ज्याला खरेदी, विक्री करार, सामंजस्य करार, असाईनमेंट, तबदील, बदला, भेट, लिस पेंडेन्स, हिस्सा, लाभ, गहाण, बोजा, प्लेज, अधिभार, लीन, लीज, सब लीज, लायसेन्स, उप लायसेन्स, विश्वस्त, मेंटेनन्स, ईजमेंट, वारसाहक, वारस, ताबा, रिलीज रिलिंक्विशमेंट, विभागणी, कुलमुखत्यार, इच्छापत्र, बेक्वेस्ट, एफएस आय, भाडेकरु हक्क विकसन अधिकार, कौटंबिक व्यवस्था/सडजोड, अलॉटमेंट, कोणत्याही कोर्टाची, वैधानिव अधिकारी किंवा ॲडज्डिकेशन अधिकारी यांची डिक्री अथवा आदेश याद्वारा काही हरकत असेल, मागणी असेल किंवा काही दावा, हक, मालकी आणि/अधवा कोणत्याही प्रकारच हितसंबंध असेल तर त्यांनी आपत्ती हरकत/म्हणणे लेखीस्वरुपात आणि त्यांच्या न्हणण्याला/हरकतीला पुरावा म्हणून असलेल्या कागदपत्रासह खाली सही करणार यांचेकडे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ (चौदा)** दिवसांचे आत प्रस्तुत करावे. तसे न केल्यास जर कुणाचे काही म्हणणे असेलच तर त्याने आपले दावे इ. सोडून दिलेले आहेत असे समजण्यात येईल

#### वर नमूद केलेले परिशिष्ट (वर उल्लेखलेल्या टीडीआर चे वर्णन)

पिंपरी चिंचवड ग्रामपंचायत हद्दीतील, गाव पुनावळे, ता. मुळशी, जिल्हा पुणे, येथील स. न २६/१/६, २६/३/१, २६/३/२(हिस्सा) यातील १०० मी. (घन कचरा व्यवस्थापन यासाठी राखीव असलेली जमीन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला हस्तांतरीत केल्या बदल्यात मे. तिरुपती स्कायस्क्रॅपर एल एल पी यांचे भागीदार श्री राजेश के. गोयल यांना अदा केलेले दि. १२ ऑगस्ट २०२४ चे विकसन हक प्रमाणत्र च्याद्वारे हस्तांतरणीय विकसन हक ९९०० चौ.मी दिलेले आहेत ते.

ए) डीआरसी क्र. ४५१० क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर, २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

बी) डीआरसी क्र. ४५११ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर, २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

सी) डीआरसी क्र. ४५१२ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर, २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

डी) डीआरसी क्र. ४५१३ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर/ २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

इ) डीआरसी क्र. ४५१४ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर/ २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

एफ) डीआरसी क्र. ४५१५ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर, २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

जी) डीआरसी क्र. ४५१६ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर/ २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

एच) डीआरसी क्र. ४५१७ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

आय) डीआरसी क्र. ४५१८ क्षेत्र १००० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर, २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

जे) डीआरसी क्र. ४५१९ क्षेत्र ९०० चौ. मि. फोलियो क्र. पुनावळे/टीडीआर २०५६/२०२४ दिनांक १२ ऑगस्ट २०२४.

> श्री. रवि राजेभोसले भागीदार

एच अँड को लीगल, अँडव्होकेट आणि अटॉर्नीज, ६०४, न्युक्लियस, ६ वा मजला, १, चर्च रोड, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर, कॅम्प, पुणे ४११ ००१ फोन: ०२० - ४६०२२०८८७ २९११०४४७ दिनांक : १४/०८/२०२४

## **Quick Heal**

क्विक हील टेक्नॉलॉजिज लिमिटेड सीआयएन: L72200MH1995PLC091408 त कार्यालयः ७वा मजला, सॉलिटेअर बिझनेस हब (पूर्वीचे मार्वल एज) स क्र. ७०१० सी आणि डी. विमान नगर, पणे, महाराष्ट्र ४१९०१४

दुरध्वनी: +९१ (२०) ६६८१ ३२३२; इमेल: cs@quickheal.co.in; संकेतस्थळ: www.quickheal.co.in जाहीर सूचना २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रजिस्टर ऑफ मेंबर्सचे क्लोजर/अंतिम लाभांशासाठी नॉदणी दिनांक आणि दूरस्थ इ–मतदानाची माहिती यासंबंधी सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजी

शेतकऱ्यांना पैसे वाटप करत असल्याचा दावा सुळे यांनी केला. राज्य सरकार या नवीन योजनांतर्गत पैसे देऊन तुमच्यावर काही उपकार करत असल्याचे भासवत आहे, पण लक्षात ठेवा, हाच पैसा तुम्ही कर भरला आहे, शेतकरी जे काही खरेदी करतात त्यावर भरपूर जीएसटी लावला आहे. खते, ट्रॅक्टर आणि इतर सर्व गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आहेत.

त्यामुळे सरकारने पैसे दिल्यास तुम्हाला कोणताही वास्तविक लाभ मिळत नाही.असे त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा एक भाग म्हणून सोलापुर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात सुळे

म्हणाल्या.

केले.

जरांगे घेणार निवडणुकीपूर्वी सख्याबळाचा अदाज मंबई दि. १४ - मनोज जरांगे आहे. माझ्या आरक्षणासाठी लढा

यांनी मंगळवारी समाजातील दिल्यानंतर मराठ्यांना कृणबी सदस्यांना अंतरवली सराटी येथे प्रमाणपत्रे मिळू लागली आहेत विविध विधानसभा मतदारसंघाच्या ज्यामुळे काहींना नोकऱ्या आणि सविस्तर माहितीनिशी प्ढील प्रवेश मिळण्यास मदत आठवड्यात भेटावे असे आवाहन आहे. आगामी विधानसभा आपण ही एकता आणि निवडणुकीसाठी मराठा उमेदवार शांतता राखली पाहिजे. आगामी उभे करण्याबाबतचा निर्णय २९ विधानसभा निवडणुकीसाठी मराठा ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीच्या उमेदवार देण्याचा निर्णय २९ आधारे घेतला जाईल, असे त्यांनी ऑगस्ट रोजी घेतला जाईल, असे

सांगितले. सांगून ते म्हणाले, आपण उमेदवार जरांगे म्हणाले की, आमच्या उभे करायचे ठरवले तर प्रस्थापित मलांना आरक्षणाअभावी त्यांच्या पक्षांच्या दबावाला न जुमानता हकांपासून वंचित ठेवले जात एकजुटीने लढावे लागेल.

**E-Tender Notice MAHA**TRANSCC

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors / agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works E-Tender No. EE/EHV O&M DN -II, PUNE/HR-1/2024-25

RFX no. 7000032797 Work: Work of providing skilled and unskilled manpower (Zone I and on contract basis for working at various EHV Substations, EHV Line Maintenance Subdivision, EHV Substations Maintenance subdivision and Division Office under EHV O&M Dn-II, Pune. Tender amount: Rs. 2,80,00,000/- (Incl. taxes) EMD: Rs. 2,80,000/- Tender fees: Rs. 5900/- (Rs. 5000 + 18% GST) Download of tender documents:- 15.08.2024 @ 00:00 Hrs. to 21.08.2024 @ 23:59 Hrs.

Bid Opening Dt: 22.08.2024@11.30 Hrs(If possible) (Techno commercial Bid), 22.08.2024@14.30 Hrs.(If possible) (Price bid). For further details visit our website https://srmetender. mahatransco.in and open above RFX for downloading tender document, schedules, and annexures.

Sd **Executive Engineer** EHV O&M Division-II, Pune

#### जाहीर हरकत

सदरील जाहीर हरकत, आमचे अशील, मे. स्मित किशोर इन्फ्रास्ट्रक्चरल लेक्स प्रा.लि. (कंपनी कायदा, १९५६, अन्वये, नोंदणीकृत कंपनी, कार्यालयीन पत्ता - ६०, ६१ व १५५, श्री छत्रपती मार्केटयार्ड, पूणे-४११०३७), तर्फे संचालक, श्री. किशोर कुंजीर, यांनी प्रत्यक्ष येउन सांगितलेवरून व त्यांनी दिलेल्या माहितीवरून, त्यांचेतर्फे प्रसिद्धीस दिली आहे

बेंगळुरू,दि. १४ - कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेला आर्थिक मदतीच्या ज्या पाच हमी योजना सरसकट लागू केल्या आहेत त्यातून श्रीमंतांना वगळण्यात यावे असे मत कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. या योजनेतून श्रीमंतांना वगळले तर राज्य सरकारच्या तिजोरीवरील १० हजार कोटी रूपयांचा भार कमी होईल असे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या या सुचनेवरून राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. जारकीहोळी म्हणाले की, पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांतून लागू करण्यात आलेल्या योजनांमधून श्रीमंतांना वगळले तर गरीबांना त्याचा चांगला लाभ होऊ शकतो.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लोकांच्या हातात ५२ हजार या वर्षाच्या सुरुवातीला राज्याचा कोटी रुपये ठेवत आहोत, या अर्थसंकल्प सादर हमी योजनांद्वारे प्रत्येक कुटुंबाला करताना २००२४-२५ मध्ये पाच हमी दरवर्षी सरासरी ५० ते ५५ हजार योजनांसाठी ५२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले जातात, रुपये राखून ठेवले आहेत. पाच असे सिद्धरामय्या म्हणाले होते. हमी योजनांद्वारे, आम्ही करोडो या संबंधात येथे पत्रकारांशी

झाली

### राज्यातील मंत्र्याच्या सुचनेने फुटले चर्चेला तोंड

बोलताना जारकीहोळी म्हणाले की या हमी योजना बंद कराव्यात श्रीमंतांना नव्हे तर गरीबांना द्यावी, आणि सर्वत्र होत आहे.

योजनांमध्ये बदल केल्याने सरकारच्या लोकप्रियतेवर परिणाम होईल का, असे विचारता जारकीहोळी म्हणाले, या योजना बंद कराव्यात अशी

### कर्नाटक सरकारच्या योजना...

कर्नाटक सरकारने शक्ती योजनेंतर्गत कर्नाटकातील महिलांसाठी सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास, गृह ज्योती अंतर्गत घरगुती ग्राहकांसाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज, बेरोजगार पदवीधरांसाठी युवा निधी आणि पदविकाधारकांसाठी दर महा ३,००० रुपये अशा हमी लागू केल्या आहेत. गृहलक्ष्मी योजने अंतर्गत गरीब महिलांना दरमहा २ हजार रूपये दिले जातात.तसेच अन्य भाग्य योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील सदस्याला प्रत्येकी १० किलो मोफत अन्नधान्य दिले जाते.

आमची सुचनाच नाही. हे निर्णय हमी काँग्रेस पक्षाची बांधिलकी माझ्या पातळीवर नव्हे तर त्या सरकारच्या पातळीवर घ्यायचे आहेत

आहे. पायाभूत सुविधा मंत्री एम बी पाटील म्हणाले की, या

आहे आणि म्हणूनच त्या कायम

संमि

पक्षाने त्या बाबत ठरवायचे

ठेवल्या जातील. मात्र, त्यांनी या योजनांचा लाभ फक्त बीपीए

कुटुंबांनाच देण्याच्या कल्पनेत पाठिंबा दिला.

# भारत आता अमेरिकेकडून करणार हटर किलरची खरेदी

समजल्या जाणाऱ्या एमक्यू- ९ बी रिपर अथवा प्रिडेटर बी ड्रोनच्या खरेदीच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच करार केला जाण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तान या भारताच्या तापदायक शेजाऱ्यांना लगाम घालण्यात या कराराचा भारताला मोठा लाभ होणार आहे. रिमोटने चालणाऱ्या या ड्रोनमूळे केवळ भारतीय नौदलाची ताकद वाढणार नाही तर तर स्थलसेना आणि वायुदलाची ताकदही अनेक पटींनी वाढणार आहे. भारत या ड्रोनच्या खरेदीचा तब्बल ३३ हजार कोटी रूपयांचा करार अमेरिकेसोबत करणार आहे. सध्या किमतीच्या बाबतीत भारताकडून वाटाघाटी सुरू आहेत.

एमक्यू ९ बी ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे ते ४० हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवरून उडू शकते. ४० तास उड्डाण करू शकण्याची त्याची क्षमता आहे. चीनी ड्रोन्सच्या तुलनेत हे ड्रोन अधिक

आहे. त्यांना हेलफायर एअर टू ग्राउंड मिसाइल आणि स्मार्ट बॉम्बद्वारे सज्ज केले जाऊ शकते. भारत आता अमेरिकेसोबत जो करार करतो आहे, त्यात १७० हेलाफायर मिसाइल्स, ३१० जीबीयू- ३९ बी प्रेसिजन गायडेड ग्लाइड बॉम्ब, नेव्हिंगेशन सिस्टिम, सेंसर सूट आणि मोबाइल ग्राउंड कंट्रोल सिस्टिम आदींचा समावेश आहे.

भारतातील एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाने यासंदर्भात दिलेल्या बातमीनुसार भारत असे ३१ ड्रोन अमेरिकेकडून घेणार आहे. यातील १५ ड्रोन भारतीय नौदलाला दिले जातील. पायदळ आणि हवाई दलाला प्रत्येकी ८ ड्रोन दिले जातील. चीनकडून पाकिस्तानला होंग ४ आणि

विंग-लूंग- २ या आपल्या सशस्त्र ड्रोन्सचा प्रवठा वाढवण्यात आला असतानाच आता भारत आणि अमेरिका यांच्यात हा करार होता आहे ही बाब येथे विशेष उल्लेखनीय मानली जाते आहे. पाकिस्तानने अलिकडेच चीनकडून सीएच-४ या आणखी १६ सशस्त्र डोन्सची मागणी केली आहे.

#### नाव्हेंबरपर्यंत करार होणार

भारत आणि अमेरिकेचे सरकार तसेच जनरल टॉमिक्स यांच्यातील या कराराची प्रक्रिया येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने मंजुरी दिली असून या वर्षाच्या अखेरपर्यंतच हा सौदा पूर्ण केला जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कराराप्रमाणे हे ड्रोन भारतातच असेंबल केले जातील. संबंधित कंपनी भारतातच काही सुट्या भागांची खरेदी करेल. त्यासंदर्भात

जाहार नोटीस मे. एस. ए. माळी साो., ५वे सहटिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ, जि. पुणे समर्थ रामदास येवले

विरुद ग्रामसेवक तथा जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी, ग्रामपंचायत पाचाणे, ता. मावळ, जि. पुणे

ज्याअर्थी अर्जदार यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९४९चे कलम १३-प्रमाणे फौ.कि. अर्ज क्र. ५५७/२०२३ दाखल केला असून, अर्जदार यांचे वडील नामे रामदास प्रकाश येवले यांचे दि. २०/०८/२०२० रोजी पाचाणे . मावळ, जि. पणे येथे राहते घरी निघन झालेह असून, सदरील मृत्यूबाबतची नोंद ग्रामपंचायत पाचाणे यांच्या रेकॉर्डवर होणेकामी सद्मील अर्जदार यांनी मे. कोटांत विनंती अर्ज दाखल केला असून यासंदर्भात कोणाचीही हरकत असल्यास सद अर्जाच्या संबंधात आपले म्हणणे मांडण्यासार्ठ दि. १३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजत ायालयात आपण समक्ष किंवा वकिलामार्फ हजर होण्यासाठी तुम्हाला फर्माविण्यात येत आहे

उपरोक्त दिवशी हजर न राहिल्यास आप गैरहजेरीत अर्जाची सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल, याची नोंद घ्यावी आज १४/०८/२०२४ रोजी माझे सहीने

दिली असे कि : १४/०/

## नाना पटोलेंचा हल्लाबोल

व महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हिंडेनबर्ग अहवाल व सेबी प्रमुखांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मध्यमवर्गातील लोकही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत, पण त्यांचा पैसाही सुरक्षित नाही. सेबीचे अध्यक्ष, अदानी व त्यांच्यामागे पंतप्रधान अशा प्रकारचे चित्र दिसत आहे. ही भ्रष्ट यंत्रणा केंद्राने निर्माण केली आहे. म्हणन राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. सुप्रीम कोर्टानेही सेबीच्या प्रमुखाला, तुम्ही काय झोपले होते का? असा प्रश्न केला, सेबीच्या प्रमुखच यात सामिल आहेत, याचाच अर्थ भ्रष्टाचाराची पाळंमूळं पंतप्रधान

फौ.कि. अर्ज नं. ५५७/२०२३ नागपूर, दि. १४ - महाभ्रष्ट युती सरकारने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे. अदानीला महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या जात आहे. फक्त जाबदेणाः महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचाच लिलाव सुरू केला आहे. भाजपा सरकारने दिल्लीतील लाल किल्लाही

त्यांच्या बगलबच्च्यांना देऊन टाकला आहे. फक्त शनिवारवाड़ा आणि आगाखान पॅलेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव या भ्रष्ट सरकारने काढला आहे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे, असे म्हणताना कोन्ग्रेसचे नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र

घडला व समृद्ध झाला. भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे.

महाराष्ट्रातील लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका न्यायालयाने शिकक्यानिशी ही जाहीर नोटीस

निशाणी नं. ६

आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या

मुबईसह महाराष्ट्र विकायला काढला

# डिआरडिओशीही त्यांची बोलणी सुरू आहे.

# नवी दिल्ली, दि. १४ - अत्यंत धोकादायक ३३ हजार काटांचा साटा

अचूक हल्ला करू शकतात आणि खूप आधुनिक

असे मी म्हणत नाही. ही हमी असे लोक म्हणत आहेत. याची चर्चा हॉटेलमध्ये, कामगारांमध्ये

कर्नाटक सरकारच्या

नाक ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्हिडीओ कॉन्फरंसिंग ('व्हिसी') च्या माध्यमातून /अन्य दृक श्राब्य माध्यमातून ('ओएव्हीएम') आयोजित करण्यात आली आहे. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतूदींचे योग्य पालन करून त्याअंतर्गत तयार केलेले नियम, सहवाचित कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या लागू परिपत्रकांसह एजीएम आयोजित केली जात आहे. कंपनी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीएमद्भारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. त्यानुसार दिनांक २६ जुलै २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमूद केलेल्या कामकाजासाठी व्हिसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम आयोजित करण्यात आली आहे

परिपत्रकांच्या अनुपालनार्थ एजीएम सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठविँला जाईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंट(स)कडे नौदविलेले आहेत. आर्थिक वर्ष २०२३–२४चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.quickheal.co.in येथे 'इन्व्हेस्टर्स' या सेक्शनमध्ये तसेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> यांसारख्या स्टॉक एक्स्वेंज वेबसाईटवर तसेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) https://instavote.linkintime.co.in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येऊ शकेल.

संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी, सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन दर्शनी मूल्य रु. १०.००/ – साठी प्रत्येकी रु. ३.००/ – प्रति इक्विटी शेअरसाठी अंतिम लाभाग परना वित केला आहे. ज्या सदस्यांचे नाव सदस्य नोंदणी रजिस्टरमध्ये बुक क्लोजर/ रेकॉर्डची तारीख, शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी आहे, त्यांना वैधानिक कालमयदित लाभांश दिला जाईल. बुक क्लोजर ३१ ऑगस्ट, २०२४ पासून ते ०६ सप्टेंबर २०२४ पर्यंत असेल.

रिमोट इ-कोटिंग: दुरुस्त करण्यात आलेला कंपनीज (मॅनेजमेंट अँड अँडमिनीस्ट्रेशन) रुल्स २०१४ चा रूल २० बरोबर वाचले जाणारे वरील कंपनी कायदा, २०१३चे कलम १०८ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंद्स) रेग्युलेशंस २०१५ चे रेग्युलेशंस ४४ यांनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनी आपल्या सूभासदाना पुर्रवत आहे. कंपनीने सदस्यांना रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंगची (इ-व्होटिंग) सुविधा देण्यासाठी आणि एजीएममध्ये भाग घेणाऱ्या सदस्यांना ब्हीसी/ओएव्हीएमद्वारे इ-व्होटिंग सविधा प्रदान करण्यासाठी लिंक इनटाइम यांना नियुक्त केले आहे. रिमोट इ-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेच्या परिशिष्ट – ६ मध्ये दिल्या आहेत. ज्या सभासदांकडे ३० ऑगस्ट २०२४ या कटऑफ (निर्णायक) तारखेला प्रत्यक्ष धारणा किंवा डिमॅट धारणा पद्धतीने समभाग असतील ते लिंक इनटाईम च्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे वर नमूद केल्याप्रमाणे एजीएम सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील.

सर्व सभासदांना असे सूचित करण्यात येते की

- एजीएम सूचनेत नमूद केलेले कामकाज दूरस्थ इ-मतदान व एजीएम दरम्यान इ-मतदान या माध्यमातून मतदानाद्वारे पार पाडले जाईल.
- टूरस्थ इ-मतदानाची सुरुवात मंगळवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १२.०१ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) होईल.
- दूरस्थ इ--मतदानाची समाप्ती गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेन्सार) होईल.
- दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर दूरस्थ इ-मतदानास अनुमती असणार नाही.
- इ-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची खुविधा एजीएमच्या विकाणी उपलब्ध करून देण्यात वेईन आणि ज्यांनी दूरस्य इ-मतदालाद्वारे मतदान करतेते नासत असे समयता उपस्थित राहणारे 4) सभासददेखील सभेच्या ठिकाणी त्यांचा मतदान करण्याचा अधिकार बजाविण्यासाठी पात्र असतील
- ६) ज्या सभासदांनी आपले मत दूरस्थ इ-मतदानाद्वारे एजीएमपूर्वीच दिलेले असेल तेदेखील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु ते एजीएममध्ये मत देण्यास अपात्र असतील.
- ज्यांचे नाव रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये किंवा डिपॉझिटरीज यांच्याकडील रजिस्टर ऑफ बेनिफिशियल ओनर्समध्ये निर्णायक तारखेस म्हणजेच ३० ऑगस्ट २०२४ रोजी नोंदविलेले असेल अशा व्यक्ती दूरस्थ इ–मतदानाची सुविधा अथवा एजीएमदरम्यान इ–मतदान यंत्रणेचा लाभ घेण्यास पात्र असतील
- ८) डिमॅट धारणा किंवा प्रत्यक्ष धारणा यांद्वारे समभाग असलेले सभासद आणि ज्या सभासदांनी आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत अशांसाठी दूरस्थ मतदानाची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमूद केलेली आहे. याची तपशीलवार माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. अशा तपशीलांसाठी सभासदांनी कृपया www.quickheal.co.in वर भेट द्यावी.
- (२) ज्या सदस्यांनी त्यांचा इमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही आणि/ किंवा कोणतीही व्यक्ती, ज्यांनी कंपनीचे समभाग विकत घेतले आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे ३० ऑगस्ट २०२४ रोजी समभागधारक झाले, ते enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव् शकतात. दूरस्थ इ-मतदानाविषयी, काही शंका/तक्रारी असल्यास, सभासद लिंक इनटाईम यांच्याशी enotices@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात.

ज्या सभासदांना एजीएममध्ये पाहण्यासाठी व व्हिसीद्वारे सहभागी होण्यासाठी कुठल्याही तांत्रिक मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी पुढील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा ०२० २६१६००८४, ०२२ ४९१८ ६००० आणि ०२२ ४९१८६१७५.

क्विक हील टेक्नॉलॉजिज लिमिटेड करिता स्वाक्षरी/-स्थळः पुणे कैलाश काटकर (DIN: 00३९७१९१) तारीखः १३ ऑगस्ट २०२४ अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक टीपः मराठी मजकूरात कोणतीही तफावत असल्यास इंग्रजी मजकूर ग्राहय धरावा.

तमाम लोकांस या जाहीर हरकतीने कळविणेत येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली जमीन मिळकत, श्री. शरद बबनराव दोरगे, (स्वतःसाठी व आपल्या एकत्र हिंदू कुटुंबाचा कर्ता व प्रमुख म्हणून), सौ. सुनिता शरद दोरगे, सौ. शिवानी प्रणव पाटील (विवाहापूर्वीचे नांव - कु. शिवानी शरद दोरंगे), कु. शर्वरी शरद दोरगे व कृ. श्रीपाद शरद दोरगे, यांचे मालकीहक्क व कब्जेवहिवाटीची असून त्यांनी सदरील जमीन मिळकत, आमचे उक्त अशिलांस कायमस्वरूपी खुषखरेदी देण्याचे ठरवून, दि. १८/१०/२०१८ रोजी, आमचे अशिलास कायदेशीर विक्री संबंधिचा करारनामा लिहून दिला असून, तो आजमितीसही अंमलात आहे आमचे अशिलांनी सदरील व्यवहारापोटी भरमसाठ रक्कम उक्त मालकांस दिली आहे. अशाप्रकारे, आमचे अशिलांस सदरील मिळकतीमध्ये हक्क, अधिकार व हितसंबंध प्राप्त झाले आहेत.

आमचे अशील सुरुवातीपासून खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करणेस तयार होते व आजमितीसही आहेत. तथापि, वारंवार पाठपुरावा करूनदेखील, उक्त जमीन मिळकत मालकांनी उभयपक्षी ठरलेप्रमाणे करारातील अटी व शर्तीची पूर्तता केली नाही. वेळोवेळी व्यवहारातील अटी व शर्तीची पूर्तता करतो अशी आश्वासने व अभिवचने दिली. आमचे अशील त्यावर विसंबून राहिल्यामूळे आमचे अशिलांची तीव्र इच्छा असूनदेखील पुढील खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करता आला नाही. आमचे अशील ठरलेप्रमाणे पढील व्यवहार पूर्ण करण्यास सुरुवातीपासून तयार होते व आजमितीसही आहेत. आमचे अशिलास सदरील यवहार प्रामाणिक व सुरळीतपणे पार पाडण्याची प्रामाणिक इच्छा आहे.

अशाप्रकारे, आमचे अशिलांस करून दिलेला उक्त कायदेशीर विक्री करारनामा अस्तित्वात असताना व आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करण्यास तयार असतानादेखील, विक्री करारातील अटी व शर्तीची पूर्तता करण्याचे टाळून जास्त रकमेच्या लालसेपोटी, मिळकत मालक, आमचे अशिलांशी झालेला व्यवहार व दस्त अंधारात ठेवून, सदरील मिळकतीबाबत अन्य त्रयस्थांशी त्र्यवहार करण्याचे प्रयत्नात आहेत, असे आमचे अशिलांस खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

अशा व्यवहारास आमचे अशिलांची सक्त व तीव्र हरकत आहे.

सबब, तमाम लोकांस या जाहीर हरकतीने कळविण्यात येते की, सदरील मेळकतीबाबत उक्त मालकांशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, त्यांन क्कम देवू नये, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा दस्त करू नये, बोजा निर्माण करू नये वा कोणत्याही प्रकारचा त्रयस्थांचा हक्क प्रस्थापित करू नये. केल्यास अशाप्रकारचा व्यवहार व दस्त मूलतःच बेकायदेशीर होव्न, तो आमच्या अशिलांनी वा तर्फेचे नॉमीनीजने खरेदी करण्याचे हक्कावर बंधनकारक राहणा गही. प्रकरणी कारण नसताना कायदेशीर गुंता निर्माण होवू नये, सदरील कामी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू नये, तसेच आमच्या अशिलाच्या सदरील मिळकतीवरील कायदेशीर हक्कास कोणत्याही प्रकारची बाधा येवू नये, मा एकमेव सद्हेतूने सदरील जाहीर हरकत प्रसिद्धीस दिली आहे.

#### परिशिष्ट

तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका हवेली, मे. सब-रजिस्ट्रारसाहेब, हवेली, यांचे अधिकार कक्षेतील, जिल्हा पुणे, तसेच पुणे महानगरपालिका हदीतील मुलकी गांव मौजे - कात्रज येथील निवासी झोनमधील जमीन सर्व्हे नं. ७८/१/२, एकूण क्षेत्र ०० हेक्टर २५ आर, आकार रु.००.७८, पैकी विभक्त क्षेत्र ०० हेक्टर १० आर. तसेच सदरील मिळकतीमधील सामाईकांतील क्षेत्र, ०२.५० आर मधील उक्त मालकांचा संपूर्ण मालकीहक्काचा हिस्सा. येणेप्रमाणे वर्णनात्मक जमीन मिळकत संलग्न हक्क, अधिकार व हितसंबंधासहित दरोबस्त.

पुणे, ता. १४/०८/२०२४ मे. स्मित किशोर इन्फ्रास्ट्रक्चरल लिंक्स प्रा. लि. तर्फे संचालक श्री. किशोर कुंजीर तर्फे दादासाहेब वि. नाणेकर, ॲडव्होकेट पत्ता : शिवालय अपार्टमेंट, फ्लॅट नंबर २०२, पहिला मजला, ३८०, शिवाजीनगर, जंगली महाराज मंदिरासमोर, पुणे- ४११००५. फोन : २५५३३९४९/ २५५३९७४७. Email : dadasahebnanekar@gmail.com

शिक्का सहाय्यक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय वडगाव मावल

जाहीर नोटीस

पुणे येथील ए. एस आलेवार साहेब

दिवाणी न्यायाधीश सिनिअर,

ज्युनियर डिव्हीजन यांचे कोर्टात

पोपट चंदर शिवले व इतर १ - अर्जदार

विरुद

नोटीस देण्यात येते की, उपरोक्त

अर्जदार यांनी इंडियन सेक्शन ॲक्ट

कलम अन्वये या कोर्टाकडे मयत कै.

वसंत चंदर शिवले मृत्यू दिनांक

२२/०२/२०२४ व लक्ष्मी वसंत

शिवले मृत्यू दिनांक ०५/०५/२०२४

यांचे वारस प्रमाणपत्र मिळण्यासंबंधिचा

ज्या कोणास सदरह अर्जासंबंधी

हरकत घ्यावयाची असेल त्याने नेमलेली

तारीख ०२/०९/२०२४ रोजी ठीक

नकाळी ११.०० वाजता स्वतः किंवा

आज दिनांक १३/०८/२०२४ सही

हकुमान्वये

अधीक्षक

दिवाणी न्यायालय, पुणे

त्रकिलामार्फत या कोर्टात हजर रहावे.

शिक्क्यानिशी दिला.

(शिक्का)

कोणीही नाही -जाब देणार

अर्ज केलेला आहे.

किरकोळ अर्ज क्र. १०३३/२०२४

निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणुकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू. महाराष्ट्राचा स्वाभिमान

नरेंद्र मोदींच्या आसपास फिरत आहेत असे पहायला मिळत आहे.



स्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव

समता जायरी सहकारी चतसंस्था मर्या., कोपरगांव या संस्थेच्या खालील थकवाकीदाराकडील थकवाकी वसलीसाठी महाराष्ट्र सहकारी स्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ (११) नुसार संस्थेच्या तारणातील स्थाव-मिळकतीचा जाहिर लिलाव मंगळवार,दि.२०/०८/२०२४ रोजी हु.१२.०० वा. स्थावर मिळकतीचे ठिकाणी करण्यात येणार आहे.तर इच्छुक खरेदीवारांनी नमुद केलेल्या ठिकाणी तारखेच्या दिवशी उपस्थित रहावे

कर्जदार व जामीनदार		जाही	लिलावाचे दिनांक वेळ व ठिकाण							
कर्जदार:- श्री.आनंद बापुराव तांबे सहकर्जदार संगीता आनंद तांबे रा.स.न.१९/४० तांबे प्लॅट हिंगणे निवास कॉलनी,ता.पुणे,जि.पुणे जामिनदार:-	मौ प्लॉट नं. बापुराव	तारण मिळकतीचे वर्णनः- मोजे कर्वेनगर,तालुका हवेली,जिल्हा पुणे येथील सत्हें नंबर १९/१+८ ब फ्लॉट नं.४० यांसी एकुण क्षेत्र १०६३ चौ.मी.पैकी लिहुन देणार <b>श्री.आनंद</b> बापुराव तांबे यांचे मालकीचे २१४ चौ.मी. व त्या मिळकतीवर खालील नमुद <sup>प्र</sup> केल्याप्रमाणे बांधकाम करण्यात आलेले फ्लॅट व झॉप.								
१)श्री.रुपाली स्वप्नील धोरवे रा.८८ शनिवार पेठ,कर्वे मंगल	अ,क	तपशिल	क्षेत्र चौ.मी.	अ.क	तपशिल	क्षेत्र चौ.मी.	ठिकाणी <b>कर्वे</b> नगर			
२)श्री.भूषण सुभाष आंधोलकर	2	फ्लॅट नं. १०१	<b>E.O.</b> 28	لر	फ्लॅट नं. ३०१	३६.७१	ता.हवेली,जि.पुणे			
रा.स.न. १९/४०, हिंगणे होम	२	फ्लॅंट मं. १०२	७२.०२	Ę	पलॅंट नं. ३०२	३१.१३				
कॉलनी कर्वे नगर,ता.पुणे,जि.पुणे	ş	फ्लॅंट नं. २०१	३६.७१	ي	फ्लॅंट नं. ३०३	₹9.93				
Line I Stronger	8	फ्लॅंट नं. २०२	38.85	L	फ्लॅंट नं. ३०४	36.80				
	হা	ॉपनं.१ क्षेत्र	२१.३७ चौ.मी.							
लिलाबाच्या अटी शर्ती :- १) लिलावात भाग घेणारास रु.२५,० २) लिलाव मंजूर, नामंजूर किंवा स्थगित ३) अन्य अटी व शर्ती लिलाबाच्या वेव	। करणेचा अ	अधिकार राखन	ठेवला आहे.		समता न	जे.एस.क विशेष वसुली व वि गगरी सहकारी पतसं मो.नं.९३७१३	क्री अधिकारी स्था मर्या,कोपरगांव			

राज्यांचा दर्जा मिळवला आहे आणि आश्चर्यकारक प्रगती केली आहे. तर पुद्दुचेरी हे भारतीय संघराज्यात विलीन झाल्यापासून केंद्रीय गृह अधिपत्याखाली आहे. जर पुदुचेरी स्वतंत्र राज्य झाले तर सर्व क्षेत्रातील जलद विकासाच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे शिवा म्हणाले. पृद्चेरीला राज्याचा दर्जा देण्याची मागणी १९७२ पासून केली जात होती आणि या मागणीकडे केंद्राचे सातत्याने लक्ष वेधण्यात आले होते, वारंवार विनंती करूनही, केंद्राने या बाबत कोणतीही समिती स्थापन केली नाही. त्यामुळे पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी केंद्राला सातत्याने आग्रह केला पाहिजे जेणेकरून लोकांच्या हकांचा आदर केला जाईल असे या ठरावात म्हटले आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते. आमदार आणि मंत्री यांच्या

संयुक्त शिष्टमंडळाने दिल्लीला

जाऊन पंतप्रधान, गृहमंत्री आणि

अर्थमंत्र्यांना पुदुचेरी हे पूर्ण राज्य

व्हावे यासाठी त्यांचे मन वळवावे,

अशी सूचनाही यावेळी करण्यात

आली.हा खासगी ठराव नंतर

मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाचा अधिकृत

ठराव म्हणून मान्य केला.